

मिरा-भाईदर महानगरपालिका

स्व. इंदीरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग,
भाईदर (प.), ता.जि.ठाणे - ४०१ १०१
दूरध्वनी क्र. २८१८११८३, २८१९२८२८
सार्वजनिक बांधकाम विभाग

// कार्यादेश //

जा.क्र. मनपा/साबां/कार्या/२७०/२०२१-२२

दिनांक :- १७/८ /२०२१

प्रति,

मे. श्री लक्ष्मी कन्स्ट्रक्शन

२०५, वर्धमान कॉम्प्लेक्स,

बिल्डींग नं. २, न्यु गोल्डन नेस्ट,

हनुमान मंदिरच्या मागे, भाईदर (पुर्व)

विषय :- निविदा मंजूरी बाबत. (टेंडर आयडी क्र. 677385_1)

संदर्भ :- १) दि.१८/०३/२०२१ रोजीची आर्थिक व प्रशासकीय मंजूरी.

२) दि.२३/०४/२०२१ रोजीची निविदा.

३) मा. आयुक्त यांची दि.०५/०७/२०२१ ची मंजूरी.

४) जा.क्र.मनपा/साबां/१९९/२०२१-२२ दि.०६/०७/२०२१ चे पत्र.

५) सुरक्षा अनामत रक्कम रु.२६,११५/- पावती क्र. 238576 अति. सुरक्षा

अनामत रक्कम रु.८,७९३/- पावती क्र. 238577 दि.०८/०९/२०२१

६) दि.०८/०९/२०२१ रोजीचा करारनामा.

दि.१७/०४/२०२१ रोजीच्या दै. जागरुक टाईम्स, दै. ग्लोबल टाईम्स, दै. परशुराम समाचार या वृत्तपत्रात व ई-टेंडरींग पद्धतीने प्रसिद्ध झालेल्या जाहिर निविदा सुचनेनुसार मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील भाईदर (प.) प्रभाग क्र. ०८ मधील सिध्दीविनायक मार्ग येथे सतीश अपार्टमेंट ते शुभम अपार्टमेंट येथे सी.सी. रस्ता बनविणे व स्लॅब दुरुस्ती करणे. (प्रभाग समिती निधी)

(अंदाजित खर्च रु. ८,७९,३२५/-)

सदर कामी आपण सादर केलेली १.०००० % कमी दराने निविदा खालील अटीशर्तीवर मंजूर करण्यात येत आहे. सदर कामाची मुदत ही ०२ महिने असून दि.१७/८ /२०२१ ते दि.१६/११/२०२१ पर्यंत राहिल.

अटीशर्ती :-

१. सदरचे काम आदेश प्राप्त झाल्यापासून ३ दिवसांच्या आत संबंधित कनिष्ठ अभियंता/ उपअभियंता यांच्या नियंत्रण व देखरेखेखाली सदर काम सुरु करण्यात यावे. तथा कामाचा फलक लावण्यात यावा.
२. शासनाने निश्चीत केलेल्या धोरणानुसार वस्तु सेवा कर (GST) भरणा करणे कंत्राटदारास बंधनकारक राहिल.
३. काम सुरु करण्यापूर्वी प्रत्यक्ष कामाच्या स्थळांचे फोटो घेण्यात येऊन सादर करावे. काम सुरु असताना तसेच पूर्ण झाल्यावर देखिल फोटो घेऊन सादर करण्यात यावे.
४. सदरचे काम त्रयस्थ लेखापरीक्षण कक्षेत असल्यास त्रयस्थ लेखापरीक्षणाचे अहवाल अद्ययावत ठेवण्यात यावे.

कार्यकारी अभियंता (साबां)
मिरा-भाईदर महानगरपालिका

१. मा. कामगार आयुक्त, ठाणे.
२. मा. उपविमा संचालक, महाराष्ट्र राज्य, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०० ०५१.
३. संगणक विभाग
४. लेखा विभाग

प्रत कार्यवाहीसाठी

श्री. भुपेश काकडे - कनिष्ठ अभियंता

- 1) सदर काम हे निविदा मधील अटीशर्ती, स्पेसिफिकेशन, मापदंडानुसार, शासन, महानगरपालिकेमार्फत वेळोवेळी देण्यात आलेले आदेश व आवश्यक परवानग्या घेऊन विहित कार्यपद्धत अवलंबून व अभिलेखाचे जतन करून कंत्राटदाराकडून मुदतीत काम करून घेण्याची जबाबदारी व्यक्तीशः आपली राहिल.
- 3) सदर कार्यदेशाची माहिती वॉर्ड मधील संबंधित नगरसेवकांना तात्काळ कळविण्याची दक्षता घेण्यात यावी.
- 4) सदर काम सुरू करण्यापुर्वी कामाच्या ठिकाणाच्या लेव्हल व छायाचित्र घेऊन अभिलेखी जतन करण्यात यावे.
- 5) सदर काम त्रयस्थ लेखापरीक्षणाच्या कक्षेत असल्यास त्रयस्थ लेखापरीक्षण करून घेण्यात यावे. कामात वापरण्यात येणाऱ्या बांधकाम साहित्याची वेळोवेळी सक्षम यंत्रणेकडून समक्ष तपासणी करून अहवाल संचिकेत अद्ययावत ठेवण्यात यावे.


कार्यकारी अभियंता (साबां)
मिरा-भाईंदर महानगरपालिका